

श्रीरत्न स्पॉटन

संपादक - डॉ. संजय पवार

सातारा (महाराष्ट्र)

Postal Reg. No. SATARA/050/2012-201



वर्ष ४ थे

अंक : १२ वा

ऑक्टोबर २०१४

किंमत ५ रु.

पाने ४

मेंदूचा आलेख (इलेक्ट्रोइनसिफ्लोग्राम - EEG)



मेंदूच्या इलेक्ट्रीक वेव रेकॉर्डकरून त्याचा आलेख काढण्याच्या तपासणीला इलेक्ट्रोइन सिफ्लोग्राम असे म्हणतात. मेंदूच्या आत घडणाऱ्या पेशींचा इलेक्ट्रीक करंट कमी जास्त होतो त्यावेळी वेगवेगळ्या पद्धतीच्या वेवस तयार होतात. साधारणत: प्रत्येक सेकंदाला येणारे उंचवटे व त्यांची लांबी रुंदी याच्या विशिष्ट पद्धतीने Alfa, Beta, Delta इत्यादी प्रकारच्या वेवस मोजल्या जातात. जर मेंदूतील पेशींचे कार्य व्यवस्थित होत नसेल तर त्यातून वहाणारा इलेक्ट्रीक करंट हा बदलतो व बदललेल्या करंटमुळे इलेक्ट्रीक स्पाईक्स तयार होतात व आपणास या आलेखाद्वारे कळते.

बन्याचवेळा माणसाला फीट येते.

त्यावेळी हातापायाच्या जोरात हालचाली होणे, तोंड वाकडे होणे, एकसारखे हात व पाय अंकुंचन पावून वर खाली होणे, परत परत जोरात हात पाय हालणे, नंतर एका बाजूला तिरकी होऊन डोळे पांढरे होणे, यालाच आपण फिट किंवा इपिलेप्सी (Epilepsy) असे म्हणतो. त्याला मेंदूचा झटका असेही म्हणतात. लहान मुलांच्यामध्ये जास्त ताप झाला किंवा मेंदूला जंतुसंसर्ग झाला तर अशी फिट येते. तरुण माणसांना जंतुसंसर्ग किंवा इपिलेप्सीच्या आजारामुळे फिट येते. परंतु ३५ वर्षांनंतर मात्र बन्याचवेळा मेंदूत रक्ताची गुठळी अडकल्यामुळे मेंदूला रक्त पुरवठा होत नसेल तर किंवा मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे म्हणजेच पॅरलेसीमध्ये खूप महत्वाचा आहे. कारण या आजारामध्ये मेंदूचे सी.टी.स्कॅन किंवा एम आर आय (MRI) केले तर ते नॉर्मल येऊ शकते. मेंदूच्या आलेखात दोष असेल तर त्याप्रमाणे औषधे देऊन परत परत फिट येणार नाही याची आपणास काळजी घेता येऊ शकते. बन्याच वेळा आजार मेंदूशी हातातील व पायातील ताकद कमी होत नाही. मात्र जर मेंदूला जंतुसंसर्ग झाला तर किंवा मेंदूत रक्तस्राव किंवा रक्ताची गुठळी अडकली तर काही वेळा

हातातील व पायातील ताकद कमी होते. अतिबारीक गुठळी असेल तर परत ताकद येऊ शकते. त्याला (TIA) ट्रान्सीइट इस्कोमिक अट्क घणतात. मेंदूला एकदम छोट्या गुठळीमुळे तात्पुरता रक्तपुरवठा कमी होतो व नंतर चालु होतो. त्यामुळे पेशंट लगेच सावध होतो.

वरील सर्व फिटेच्या प्रकारात आपणास मेंदूचा आलेख काढावा लागतो. कारण आपणास त्यात दोष दिसल्यामुळे निदान होते. मेंदूचा आलेख इपिलेप्सीच्या पेशंटमध्ये खूप महत्वाचा आहे. कारण या आजारामध्ये मेंदूचे सी.टी.स्कॅन किंवा एम आर आय (MRI) केले तर ते नॉर्मल येऊ शकते. मेंदूच्या आलेखात दोष असेल तर त्याप्रमाणे औषधे देऊन परत परत फिट येणार नाही याची आपणास काळजी घेता येऊ शकते. बन्याच वेळा आजार मेंदूशी

संबंधीतच आहे याचे निदान करण्यासाठी मेंदूचा आलेख काढला जातो. त्यामुळे फिट येण्याचे कारण आपणास समजु शकते.

मेंदूचा आलेख काढण्यापूर्वी पेशंटचे केस स्वच्छ धुतलेले असावेत. केसावर तेल नसावे. शाय्य केलेले केस असतील तर EEG चे लिड व्यवस्थित चिकटतात. डोक्याच्या भोवती बरेच लिड लावून मेंदूच्या आतील संवेदना वेगवेगळ्या भागातून मशिनमध्ये मोजल्या जातात. EEG ची रूम शांत ठिकाणी असावी. मंद प्रकाश असावा. पेशंटच्या वेगवेगळ्या अवस्थेत, डोळे मिटलेले व उघडे, हातपायाची हालचाल करताना प्रकाश डोळ्यांवर टाकून अशा प्रकारे आलेख घेतला जातो. या तपासणीत कोणताही धोका नसून तपासणी अर्थाते एक तासात पूर्ण होते.

आकाशकंदील लादूनी घरी,
आनंदाचै तीरण बांधूनिया दारी,
शुभैच्छांची रांगीळी काढून दारी,
जळौषांत करुया दिवाळी साजरी...

श्रीमद्दीपावली

सर्व डॉक्टर्स, नर्स, कर्मचारी व
श्रीरत्न हॉस्पिटल, कराड.



डॉ. पवार यांची मुलाखत NDTV वर



म्हूनिच जर्मनी मध्ये ERS ची मिटींग



ERS म्हूनिच जर्मनी



हृदय विकार ची मिटींग स्ट्रोट पीटजर्बर्ग रशिया



माँस्को विद्यापिठ - रशिया



जनरल प्रॅक्टशिनर मिटींग



संपादकीय...

शंखनाद-ओषधांचे दुष्परिणाम

“ओषधे” दुधारी तलवार असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्यावेळी आपण कोणतेही औषध घेतो त्यावेळी आपल्या शरिरावर त्याचे दोन प्रकारे परिणाम होत असतात. एक शारिरीकदृष्ट्या उपयोगी व दुसरा हानिकारक उपयोगी पडणाऱ्या गुणधर्माला रुण व्याधीमुळे होण्यासाठी गरजेचा असतो तर अपायकारक गुणधर्माला आपण साईडइफेक्ट्स् असे म्हणतो. औषधाला जसे ‘इफेक्ट’ असतात तसे साईडइफेक्ट्स् पण असतात. जर इफेक्ट नसतील तर साईडइफेक्ट्स् सुद्धा नसणार! पण पृथ्वीवरील सर्व घटक हे वस्तुमान किंवा उर्जा यांच्या रुपाने काहीना काही बदल घडवत असतात. सुधारित चिकित्सा प्रणाली (Modern Medicine) किंवा अॅलोपैथी या उपचार प्रणालीचे काही दोष जगापुढे आहेत ते म्हणजे अपायकारक गुणधर्म (side effects) आणि कदाचित त्यामुळे दुसऱ्या औषधप्रणाली उपयोगात आणल्या जातात किंवा सुधारित औषधप्रणालीला बदनाम करण्यात येते. अॅलोपैथीच्या औषधांना साईडइफेक्ट्स् खूप येतात! हे जी शंभर टक्के खरे असले तरी ते वास्तवात कमीत कमी यावेत यासाठी खूप गोष्टीचा अभ्यास केला आहे व त्याची उपाययोजना केली आहे. ज्यावेळी कोणतेही औषध बाजारात विकले जाते त्या अगोदर अनेक प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. प्रथम ते औषध इतर प्राण्यांवर (उंदीर, शेळी, कुत्रे इ.) दिले जाते. त्यानंतर सिद्धता झाल्यानंतर पहिल्यांदा काही स्वयंसेवी रुणांना दिले जाते. अन्न व औषध विभागाच्या शासकिय परवानगीने ते बाजारात विकले जाते. ज्यावेळी इतर उपचार पद्धतीतील औषधे ही विकली जातात त्यावेळी नक्की ही औषधे मानवी रुणाला उपयुक्त आहेत का? त्या औषधाबद्दल काही चाचण्या झाल्या आहेत का? किंवा हे औषध आपल्यात सेवन करणे योग्य आहे का याचे प्रत्येक रुणाने अकलन करणे हि काळाची गरज आहे? खरेच रुण हा चाचणी प्राणी (Experimental animal) आहे का? आपल्या व्यवहारात अनेक वेळा काही गमतीशीर गोष्टी कानावर येत असतात.

आयुर्वेदिक औषधाच्या नावावर अनेक पुढ्या दिल्या जातात. पण हे खरच आयुर्वेदिक आहे का? याचा या शास्त्रात काही उल्लेख आहे का? औषधशास्त्राची (भले आयुर्वेदिक) याच्यासाठी काही सुत्रे यापूर्वी आजमावली आहेत का? याचा प्रत्येक रुणाने विचार करणे गरजेचे आहे. आज आयुर्वेदिक किंवा होमिओपैथीक तज्जांच्यापेक्षा (Psuedo Ayurvedic) तथा कथित आयुर्वेदिक औषधांची खूप मागणी (demand) आहे. उदा. पॅरलेसिस साठी रामबाण औषध, एड्स बरा करणाऱ्या बाटल्या व इंजेक्शन्स, दमा बरा करणारे काही खाद्य पदार्थ खरच या सर्व गोष्टी

शास्त्रीय आहेत का? आपण जेव्हा उघडया डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो व मनाने अकलन करतो त्यावेळी त्याला शास्त्र म्हणावे! मग आज एकविसाव्या शतकातील आपण लोकांनी अफवांवर किंवा हा म्हणतोय! त्याने सांगितले! या गोष्टीवर विश्वास ठेऊन या गोष्टी कराव्या का? बन्याचवेळी अशी औषधे खाऊन रुणाचे तोंड, हात, पाय सुजलेले दिसतात, प्रतिकार शक्ती कमी होते, कातडीखाली रक्त साकळते हे साईडफेक्ट होणारे तथाकथित झाडपाल्याचे औषध खाऊन का झाले हे रुणाला समजत नसते परंतु सर्व डॉक्टरांना याची कल्पना असते कारण झटपट सांधेवात, दमा बरे करणारे आयुर्वेदिक औषध नसून ते स्टिरॉइड हे प्रचलित औषधप्रणालीतील एक आहे पण ते गोळ्यांच्या स्वरूपात न देता चूर्ण करून ते इतर औषधात मिसळलेले असते. आपणाला पावडर पाहिल्यानंतर अनेक पांढरे कण उघडया डोळ्यांनी दिसतात. या औषधामुळे गुण तात्काळ येतो परंतु काही दिवस गेल्यानंतर शरिरातील इतर अवयवांवर उदा. किंडणी, हद्यावर परिणाम होऊन नसलेले किंडणी फेल्युअर, मधुमेहासारखे आजार होतात.

आयुर्वेद हे आपणाला पूर्वजांनी दिलेले देणे आहे त्याची जपणूक करणे गरजेची आहे. ते जगापूढे शास्त्रीय व योग्य पद्धतीने मांडणे गरजेच आहे. औषधातील भेसळ हि अपायकारक आहे. तथाकथित (Psuedo Ayurvedic) औषधामुळे किंवा औषध वितरक (डॉक्टर नव्हे!) यांच्यामुळे अनेक रुणांना दुष्परिणाम भोगावे लागतात. एक हजार वर्षे खिस्तपूर्ण काळात सुश्रुतांनी लिहलेली अनेक रोगांची लक्षणे आपणाला तंतोतंत खरी आहेत हे पहायला मिळते परंतु अनेक आयुर्वेदिक औषधावर शास्त्रीय चाचण्या घेऊन आकडेवारीच्या स्वरूपात सादर करणे आजच्या प्रत्यक्षर्दशनी उपचार पद्धतीच्या (Evidance Based Medicine) जगात महत्वाचे आहे.


सारांश – सुर्याखालील पृथ्वीवरील सर्व घटकांना व सुर्यकिरणांना सुद्धा जसे इफेक्ट्स् आहेत तसे साईड इफेक्ट्स् आहेत कोणतेही औषध सेवन करण्यापूर्वी ते काय आहे हे जाणून घेणे गरजेचे आहे. प्रत्येक पैर्थीत तज्ज डॉक्टर्स् आहेत त्यांनीच दिलेले औषध घ्यावे. ज्या औषधाची सिध्दता नाही त्या औषधापासून दूर रहा.

समाज प्रबोधन, इष्ट अनिष्ट, चांगले, वाईट इ. च्या जागरणासाठी शंख फुकणे आज गरजेचे आहे. वैद्यक शास्त्राचे आदयगुरु धन्वंतरी यांच्या हातातील ‘शंख’ स्मरून हा शंखनाद रुणदेवतेस अर्पण!

डॉ. संजय. एस. पवार
MD.FCCP(USA)

मधुरस्तंभ

मज्जातंतू आणि मधुमेह



शरीरातील वेगवेगळ्या भागातील संवेदना मेंदूपर्यंत पोहचवण्याचे काम चेतातंतू करत असतात. ते एखाद्या विजेच्या तारांप्रमाणे कार्य करतात. चेतातंतूचे जाळेच आपल्या शरीरात असते. चेतातंतूचे नुकसान होण्याचे मुख्य कारण म्हणजे रक्तातील साखरेची पातळी वाढल्यामुळे शरीरात तयार होणारी विषारी विकारे चेतातंतुवरील आवरण नष्ट होते. समजा एखाद्या घराचे वायरिंग जुने व खराब झाले याचप्रमाणे मज्जातंतूवरील परिणाम आपल्या शरीरावर होतो. यामुळे पायांमध्ये वेदना, जळजळणे, मुंगा येणे, विजेचा शॉक बसल्यासारखे होणे, तर कधी कधी पाय बधिर होतात. त्यामुळे दुखापत झालेली न समजल्यामुळे जखम होऊ शकते. तसेच कमी असतानाच जर त्या जखमेची काळजी घेतली नसता विक्राळ रूप धारण करते. जर पायाला जखम असेल तर त्यामुळे पाय कापण्याची वेळ घेऊन ठेपते. म्हणून जर वेळीच काळजी घेतली तर पूढे हे धोके टाळता येतात. जवळपास ६०% मधुमेहीना न्यूरोपैथी असते. मुख्यात्त्वे तीन प्रकारचे मज्जातंतूचे विकार आहेत.

१) एन्ट्रॅपमेट न्यूरोपैथी :- कोपराजवळ मनगट, घोट्यांजवळ शिरा दबणे व त्यामुळे कम्कुवतपणा झिणझिण्या येणे.

२) सेन्सरी न्यूरोपैथी :- पायांचे मज्जातंतू लांब असतात म्हणून या न्यूरोपैथीची सुरवात पायांपासून होते. पायांमध्ये टोचल्यासारखे वाटणे, तीव्र वेदना होणे अशी सुरवात होते. काही वर्षांनंतर पाय बधिर झाल्यामुळे संवेदनाची जाणीव बंद होते. आणि त्यामुळे काही इजा झाली असता ते लक्षण न आल्यामुळे त्याचे मोठ्या जखमेत रूपांतर होते.

३) मोटर न्यूरोपैथी :- मांडीतील स्नायू

कम्कुवत होतात व पाय बारीक दिसू लागतो. उठबस करण्यात खूप त्रास जाणवतो. सेन्सरी न्यूरोपैथी व मोटर न्यूरोपैथी या दोन्ही प्रकारात पायांचा आकार बदलतो.

४) अंटोनॉमिक न्यूरोपैथी :- या न्यूरोपैथीमुळे अनैश्चिक क्रियांवर म्हणजे आपले हृदय, फुफ्फुस, रक्तवाहिन्या, जठर, आतडे, मुत्राशय इत्यादी अवयवांना जोडलेल्या मज्जातंतुवर विपरीत परिणाम होतो. यामध्ये अनेक वेगवेगळी लक्षण दिसतात. उदा. उभे राहिल्यानंतर एकदम रक्तदाब कमी होऊन चक्रर किंवा मुच्छी येणे, लघवी लवकर न होणे, लघवीवर ताबा न राहणे, किंवा वारंवार लघवीची भावना होणे. पुरुषांमध्ये लिंगाचा ताठरपणा कमी होणे व स्त्रियांमध्ये योनीचा कोरडेपणा जाणवणे. पचनाऱ्या तक्रारी-थोडेसे खाल्ले तरी पोट गच्छ होणे, मळमळ वाटणे, उलटी, बधकोष्टता, जुलाब होणे. जास्त प्रमाणात घाम येणे किंवा अजिबातच घाम न येणे तसेच डोळ्यांच्या बाहूल्यामुळे उजेडातून अंधारात जाताना वस्तुचा अंदाज न येणे, विशेषत: ड्रायव्हिंग करताना अवघड वाटणे व व्यायाम करताना हृदयाची गती कमी जास्त न होणे अशा प्रकारची लक्षणे अंटोनॉमिक न्यूरोपैथीमध्ये दिसतात. परंतु न्यूरोपैथीचे निदान होणे खूप गरजेचे असते यासाठी खालील तपासण्या केल्या जातात.


५) विविध मशिनदवारे संवेदना तपासणे.

६) अंटोनॉमिक न्यूरोपैथीचे निदान हृदयाच्या गतीतील विविधता बघण्याची तपासणी करून केले जाते. यामध्ये हृदयाचा झटका छातीत न दुखतासुधा येऊ शकतो. याचा धोका टाळण्यासाठी रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवणे खूप गरजेचे आहे.





कॉलरा



कॉलरा हा तीव्र प्रकारचा अति संसर्गजन्य रोग आहे. प्राचीन काळात भारतात याची लागण फार मोठ्या प्रमाणात झालेली दिसून येते असे. पण सध्या मात्र भारतातील याचे प्रमाण फारच कमी झालेले आहे. कॉलरा व्हिड्रिओज नावाच्या रोगजंतूपासून कॉलराची लागण होते. हा अचानकपणे उद्भवणारा रोग असून ह्या रोगामुळे बाधित झालेल्या व्यक्तिस पातळ पेजेसारखे जुलाब होतात तसेच उलट्या होणे. शरीरातील पाण्याचे प्रमाण त्वरीत कमी होणे इत्यादी प्रकारचा त्रास होऊ लागतो. ह्या रोगावर जर त्वरीत उपचार केले नाहीत तर मृत्यूचे प्रमाण ५०% वा त्यापेक्षा अधिक ही असू शकते तर उपचार केलेल्यांमध्ये ते १% पेक्षा कमी असते. रोगाच्या मलापासून किंवा उलटीतून प्रयोग शाळेत सापडलेल्या जंतूपासून ह्या रोगाचे निदान करता येते.

बंगाल आणि इतर ठिकाणी ही भारतातील कॉलरा ह्या रोगाची घेरे आहेत. येथूनच ह्या रोगाचा प्रसार १९ व्या शतकामध्ये सान्या जगभर झाला असे म्हटले जाते. इजिसह महाराष्ट्रात अनेक आशियाई देशांमध्ये ह्याचा प्रसार २० व्या शतकाच्या पहिल्या अर्धचरणात झाला. इन्डोनेशियांमधून ह्या रोगाचा प्रसार १९६१ सालानंतर सान्या आशिया खंडामध्ये मध्य-पूर्वकडील देशांमध्ये, पुर्व युरोपमध्ये, आफ्रिकेमध्ये, उत्तर अमेरिकेमध्ये, लायबेरियामध्ये झाला. याचा प्रसार १९७३ मध्ये इटाली मध्येही झाला. ह्या रोगाचे वैशिष्ट्ये म्हणजे एकदा का याची लागण झाली की तो रोग तेथेच स्थिरावतो. १९७३ मध्ये टेक्सास ह्या शहरात ह्या रोगाचा शेवटचा रुग्ण सापडला. परंतु त्याचा उगम मात्र सापडला नाही तसेच ह्या रोगाने बाधित झालेले रुग्ण विमान प्रवाशांमध्ये जगाच्या इतर भागांमध्ये सापडले.

कॉलराची लागण झाल्यानंतर तो चोवीस तास तर काही वेळा ५ दिवस सुधादा असू शकतो. सर्वसाधारणपणे २ ते ३ दिवसच हा अधिशयन काळ असतो. या रोगाचा संसर्गकाळ साधारणपणे फेब्रुवारी आणि मार्च तसेच मे ते ऑक्टोबर ह्या दरम्यान आढळतो.

हा साधारणपणे अस्वच्छ वातावरणामुळे, आरोग्य स्वच्छतेमुळे, अयोग्य सुविधामुळे आणि अशिक्षित समाजामध्ये व भरपुर प्रमाणात दाटीवाटीने राहणाऱ्या माणसांमध्ये सापडतो. कॉलरा हा रोग कोणत्याही वयोगटाच्या माणसाला होऊ शकतो.

या रोगाचा प्रसार होणारी माध्यमे म्हणजे-

- संसर्गजन्य रोगाच्या शौच किंवा उलटीमुळे
- ह्या रोगाच्या वाहकामुळेही हा समाजामध्ये पसरला जातो,
- दूषित अन्नपदार्थ, दुध, पाणी इत्यादी, तसेच
- स्वैरपणे फिरणाऱ्या माशामुळेही हा रोग समाजामध्ये पसरतो. यांसाठी वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे असते. ही तपासणी तीन प्रकारे केली जाते ती म्हणजे,

१) स्थलांतर (स्टेज आॅफ इवॅक्युएशन):-

अचानक उद्भवलेल्या अतिसारामुळे, उलट्यांमुळे जुलाब हे पातळ पेजेसारखे दिसू लागतात. अशा वेळेस दिवसाला ४० स्थलांतरे होऊ शकतात.

२) शक्तिपात होणे किंवा गळून पडणे (स्टेज आॅफ कोलॅप्स) :- ह्या स्थितीमध्ये शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे. ओढग्रस्त डोळे, सुकलेले गाल, इत्यादी लक्षणे दिसू लागतात. हातपाय थंडगार पडतात. रोग्याला सतत तहान लागू लागते. ऑसिडीसीसची लक्षणे दिसू लागतात.



३) सुधारणा होणे (स्टेज आॅफ रिकवरी):-

ह्या स्थितीमध्ये रक्तदाब व तापमान पूऱ्हा पूर्वस्थितीत येते. तसेच प्रकृतीत सुधारणा दिसून येते. लघवीचे प्रमाण पुऱ्हा पूर्ववत होते.

कॉलराचा प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना:-

कॉलरा रोगाची लागण झालेला रुग्ण शोधून त्याची माहिती सक्षम अधिकाऱ्यास देणे. ह्या रोगामुळे अतिसार होत असल्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते व त्यामुळे रोग्यास त्रास होण्याचा संभव असतो. तो टाळण्यासाठी जलसंजीवनीची उपाययोजना करणे. मलमुत्र, उलटी इत्यादीचे योग्य प्रकारे निर्जन्तुकीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे.



तसेच कॉलरा प्रतिबंधक लस टोचून घेणे. निर्जन्तुक पाण्याचा पुरवठा करणे. तसेच सगळीकडे इत्स्ततः फिरणाऱ्या माशांचे नियंत्रण करणे.

या रोगाचे निदान करण्यासाठी रोग्याच्या मलाची प्रयोगशाळेत तपासणी करावी. तसेच हे मल पातळ भाताच्या पेजेसारखे असते. त्यावरुनही याचे निदान करता येते.

कॉलराची लक्षणे खालीलप्रमाणे असतात:-

- * याची सुरुवात अचानकपणे होते.
- * अतिशय गंभीर स्वरूपाची हगवण लागणे. तसेच उलट्यांचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे शरीरातील पाणी निघून गेल्यामुळे (डिहायड्रेशन) अशक्तपणा येतो, चेहरा ओढग्रस्त झाल्यासारखा दिसतो, डोळे खोल जातात, गाल बसल्यासारखे वाटात तसेच शारीरिक तापमान घसरते.
- * सर्वसाधारण प्रमाणापेक्षा रक्तदाब कमी होतो.

* लघवी ही कमी प्रमाणात होते कारण पाण्याची कमतरता त्याचप्रमाणे रोग्यास ऑसिडोसिस होते, हायपोक्लोमियाही होतो.

* रोग्याला खूप तहान लागल्यासारखे वाढू लागते. हातपाय पेटके येतात व पोटात गोळा उठतो.

* रोगी अतित्रासामुळे कोमामध्ये जाण्याची शक्यता असते.

उपचार:- या रोगामध्ये अतिशय महत्वाचा असणारा असा जलसंजीवनीचा प्रयोग करणे, जेणेकरून शरीरातील कमी

झालेल्या पाण्याचे प्रमाण योग्यरितीने ठेवता येईल व त्यापासून होणाऱ्या इतर धोकादायक अवस्थांपासून बचाव करता येईल. त्यासाठी जलसंजीवनी खालीलप्रमाणे तयार करता येते.

१) पाणी	१.० ग्रॅ.
२) पोटेशिअर क्लोराईड	१.५ ग्रॅ.
३) साखर(ग्लुकोज)	२० ग्रॅ.
४) सोडियम क्लोराईड	३.५ ग्रॅ.
५) सोडियम बायकार्बोनेट	२.५ ग्रॅ.

ही जलसंजीवनी तयार स्वरूपातही सगळीकडे मिळतात. ही पाकीटे उपलब्ध नसल्यास १ लि. पाण्यात २० ग्रॅ. साखर व ५ ग्रॅ. मीठ घालून मिश्रण तयार करण्यात यावे व ते रुग्णास देण्यात यावे. योग्य प्रकारचा आहार रुग्णास देण्यात यावे. रुग्णास योग्यप्रकारचा औषधोपचार देण्यात यावा. त्यासाठी जलसंजीवनी (ओरल रिहैड्रेशन) बरोबरच ट्रेटासायक्लिन सारखे अन्तिबायोटिक्स डॉकटरी सल्ल्याने सुरु करण्यात यावे. रुग्णाच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा. तसेच शुद्ध केलेले पाणी पिण्यास देण्यात यावे. आरोग्य शिक्षण हे अतिशय महत्वाचे असे हत्यार असून ते समाजामध्ये कसे वापरता येईल ते पहाणे. त्यामध्ये मुख्यत्वे करून शिळे अन्न न खाणे, दूषित पाणी न पिणे, आजूबाजूला परिसर स्वच्छ ठेवणे, मलमुत्र विसर्जन करताना ते निर्जन्तुक करणे, सार्वजनिक ठिकाणी शौच न करणे, वेळेवर औषधे घेणे या मुदयांवर भर देऊन समाजप्रबोधन करता येईल.



श्रीरत्न हॉस्पिटल, कराड

* पाहिजेत *

- * कन्सल्टेंट फिजिशियन MD(Med) पार्ट टाईम.
- * इन्चार्ज मेडिकल ऑफिसर MBBS,MD (Ayurved), MD(Homoe)
- * RMO
- BAMS,BHMS
- * फिजिओथेरेपीस्ट
- * डायटेशियन / इन्चार्ज नर्स

सुपर मार्केट, शनिवार पेठ, कराड
फोन (०२९६४) २२५९०९, ९८२२५९२३४७



ॲलर्जी व डोळे



शरीरातील इतर अवयवांप्रमाणेच डोळ्याला सुधा अऱ्लर्जीचे आजार होतात. हे आजार ५ ते २२ टक्के लोकांना होतात. त्यामध्ये अ) अऱ्लर्जीचे नेत्रअभिषंद

ब) वर्नल कंजकटीवायटीस

क) जायंट पॅपिलरी कंजकटीवायटीस

हे तीन आजार जास्त प्रमाणात पहायला मिळतात. डोळ्याचे अऱ्लर्जीचे आजार हे परागकण, बुरशी या हवेतील अऱ्लर्जीच्या घटकांमुळे होतात. हे आजार बन्याच अंशी अनुवंशीक असतात. आईवडीलांना नसेल तरीही मुलांना होवू शकतात. साधारणत: अऱ्लर्जीची सर्दी असेल तर अऱ्लर्जीचे नेत्र अभिषंद हे जास्त प्रमाणात होते. डोळ्यांचा पांढऱ्या आवरणाला संस्कृतमध्ये नेत्रश्लेष्मल आवरण असे म्हणतात. नेत्रअभिषंद हा सुद्धा संस्कृत शब्द असून डोळे लाल होणे, डोळ्याची आग होणे, डोळे चुरचुरणे, डोळ्यातून पाणी येणे हा त्रास यामध्ये जाणवतो.

३३ ते ५६ % टक्के पेशंटना सर्दी बरोबर डोळ्यांचा त्रास होतो. जसे नाकात व श्वसननलिकेत अऱ्लर्जनचा त्रास होवू नये म्हणून केस, सिलिया असतात, तसे डोळ्यात काही प्रतिकार योजना नाही. डोळ्यातील अशुद्धारे अऱ्लर्जीचे घटक साफ केले जातात. डोळे व नाक यांना जोडणारी एक नलिका असते. तिला नेजोलक्रिमल डक्ट असे म्हणतात. त्यामुळे डोळे व नाक यांचा संबंध यातो. तसेच डोळ्यातील म्युकोसल आवरण व नाकातील म्युकोल आवरण या दोन्ही नाही अऱ्लर्जीचे घटक एकाच वेळी अऱ्लर्जी निर्माण करतात. त्यामुळे सर्दीबोरबर डोळ्यात अऱ्लर्जीची लक्षणे दिसून येतो. ८० टक्के

लोकांना वयाच्या ३० वर्षांच्या आत हा त्रास दिसून येतो. ज्यावेळी अऱ्लर्जीच्या घटकांचा संपर्क डोळ्यास येतो त्यावेळी म्हणजे गवताला फुले येतात, क्रतुमानात बदल झाला की हा डोळ्याला त्रास चालू होतो यालाच सिझनल अऱ्लर्जीक कंजन्टीवायटीस म्हणतात. जर त्रास वर्षभर असेल तर पेरिनियल कंजन्टीवायटीस असे म्हणतात. वर्नल कंजन्टीवायटीस हा साधारण: तापमान जास्त असते. त्यावेळी होतो म्हणजे उन्हाळा चालू ब्यायच्या अगोदर ते उन्हाळा संपेपर्यंत हा त्रास असतो. यामध्ये श्वेतपटलावर मोठे मोठे लाल रंगाचे पुरळ आढळतात. यांला कॉबलस्टोन असे म्हणतात. खालच्या पापणीला असतात. किंवा नसतात, डोळ्यातील श्वेत मंडलावरच्या रक्तवाहिन्या मोठ्या झालेल्या असतात. गुलाबी लालसर डोळे दिसतात. पांढरा चिकट असा पदार्थ बुबुळाभोवती दिसतो. डोळ्यातून जास्त प्रमाणात चिकट तार धरणार पांढरा द्रव बाहेर येतो डोळ्यांना जास्त प्रमाणात त्रास होतो. डोळे, दुखतात खूप खाज येते.

काही लोकांना कॉन्टक्ट लेन्सच्या वापरामुळे लेन्समुळे किंवा त्याच्या सोलशेन मुळे अऱ्लर्जीचा त्रास होतो. याला जायंट

पॅपिलरी कंजकन्कीवायटीस असे म्हणतात. यामध्ये डोळ्यातून जास्त प्रमाणात पांढरी घाण येते. डोळ्याला खूप आग होते. डोळ्यांची वरची पापणी आतून लाल होते व लाल संगाचे खूपच मोठे मोठे पुरळ दिसतात. कॉन्टक्ट लेन्सची कड पापणीला घासल्यामुळे हा त्रास होतो. कृत्रीम डोळा वापरामुळे सुद्धा हा त्रास होवू शकतो. हा त्रास वर्षभर केवळही होवू शकतो.

पेरिनियल कंजकटीवायटीस मध्ये अऱ्लर्जीचा त्रास वर्षभर होतो. सतत डोळ्यांच्या संपर्कात येणाऱ्या घटकांमुळे हा त्रास होतो. हवेतील धुळीकण, डस्टमाईट नावाच्या प्रकारचा किडा, बुरशी आणि प्राण्यांचे अऱ्लर्जन्स झुरळांचे अऱ्लर्जन्स किंवा केमीकलचा सततचा संपर्क यामुळे वर्षभर त्रास होतो.

डोळ्यांची आग, होत असेल तर अऱ्लर्जी, डोळ्यांची जळजळ होत असेल तर कोरडे डोळे, डोळे, सकाळी चिकट असतील तर जंतूसंसर्ग असे साधारणत: वेगवेगळ्या निदान करता येते.

तपासण्या :

- १) नेत्र तजांकडून डोळ्यांची तपासणी
- २) रोज बेंगल स्टेनचा वापर करून नेत्र

तपासणी

३) अश्रुतील इवोसिनाफिलचे प्रमाण

तपासणे

४) शर्मरस टेस्ट करणे.

५) अऱ्लर्जीची कातडीवरची तपासणी व चॅलेंज टेस्ट

उपचार पद्धती :

१) अऱ्लर्जीचा घटक पराग कण, बुरशी टाळणे.

२) कृत्रिम अश्रुजल ज्यामध्ये प्रिजरवेटीव नाहीत.

३) अऱ्टीहिस्टामिनिक डोळ्यांतील थेंब अझेलस्टिन, इमेडास्टिन

४) सोडियम क्रोमोग्लायकेट थेंब

५) स्टिरॉइडचे डोळ्यातील थेंब

६) तोंडाने खायची अऱ्टीहिस्टॅमिनीक औषधे, डिकंजस्टंट औषधे.

७) स्पायलॅनिक अॅसि. थेंब अऱ्टीइन्फेमेट्री,

८) अऱ्लर्जीची इन्मचनोथेरेपी जर सर्दी दमा असेल तर.

डॉ. सुनंदा पवार

नेत्रराग तज्ज्ञ

❖❖❖

श्रीरत्न इनिसिटियूट ऑफ मेडिकल रिसर्च अण्ड एज्युकेशन (द्रष्ट), कराड

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
लोकविकास केंद्र मान्यताप्राप्त

इमर्जन्सी मेडिकल सर्विसेस (E.M.S)

पात्रता : M.B.B.S., B.A.M.S., B.H.M.S.

कालावधी : १ वर्ष

पैरामेडिकल कोर्सेस

आय.सी.यू.ऑसिस्टंट

पात्रता - १० वी पास/नापास

कालावधी : १ वर्ष

एक्सरे, ई.सी.जी.स्कॅनिंग टेक्नीक्युशन

पात्रता : १० वी १२ पास/नापास

कालावधी : १ वर्ष

न्युट्रिशन व डायटेटिक्स(आहारतज्ज्ञ)

पात्रता - १२ वी पास, बी.एस.सी.वी.कॉम.

कालावधी : १ वर्ष

संपर्क : श्रीरत्न हॉस्पिटल

सुपर मार्केट, शनिवार पेठ, कराड. फोन (०२९६४) २२५१०९, २२१५०९.

‘आरोग्य शिक्षणातून समाजकार्य’

हा अंक विद्यार्थी, डॉक्टर, पेशंट यांच्यासाठी असून आपण तो नोटीस बोर्डवरती लावला तर सर्वांना फयदा होईल. आपल्या काही सूचना, प्रश्न आम्हास कळवू शकता.

वर्गणीदाराचे नाव –

पत्ता –

पिन कोड नं. _____ फोन नं. _____

वार्षिक वर्गणी रु. ६०/-

‘श्री रत्न स्पंदन’ चे वार्षिक वर्गणीदार होण्यासाठी कृपया पुढील पत्त्यावर रु. ६०/- मनिआॅर्डर किंवा डी. डी. पाठवावा. तसेच आपले आरोग्यसंबंधीचे लेख/शंका/ ‘स्पंदन’ मध्ये निःशुल्क छापण्यासाठी पाठवू शकता.

पाठविण्याचा पत्ता – ‘श्री रत्न स्पंदन’ श्रीरत्न हॉस्पिटल आणि कार्डिओथेरेसिक सेंटर, सुपर मार्केट शेजारी, शनिवार पेठ, कराड ४१५११०